

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

शुक्रवार, दिनांक १० एप्रिल, २०१५ / चैत्र २०, १९३७ (शके)

- | | |
|--|-----------------------|
| (१) सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री | } यांचे प्रभारी विभाग |
| (२) आदिवासी विकास मंत्री | |
| (३) उद्योग मंत्री | |
| (४) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री | |
| (५) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री | |

प्रश्नांची एकूण संख्या - ३७

जव्हार तालुक्यात (जि.पालघर) ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत आदिवासी विकास विभागाने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत

- (१) * ४०९३ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जव्हार तालुक्यात (जि.पालघर) ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत २०१४ या वर्षासाठी विकास कामांना ३४ कोटीची तरतुद असताना ९० कोटीच्या कामांना आदिवासी विकास विभागाने मंजूरी दिल्याची धक्कादायक बाब माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने याची चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) अद्यापी, कारवाई केली नसल्यास, होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वरळी येथील (मुंबई) बीडीडी चाळीच्या दुरुस्तीची
बोगस कामे दाखवून केलेला गैरव्यवहार**

(२) * ३७९० श्री.विजय गिरकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील वरळी येथील ब्रिटीशकालीन बीडीडी चाळीची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याचा गैरफायदा घेत त्या ठिकाणी गेल्या पाच ते सात वर्षात मोठ्या संख्येने दुरुस्तीची कामे साधारण १०० कोटींचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे दाखविण्यात आलेले आहे, हे खरे आहे काय,
- (२) मात्र बहुतांश कामे रहिवाशांनी स्वखर्चाने केली असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर बीडीडी चाळीचे गेल्या पाच ते सात वर्षातील दुरुस्तीच्या कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी रहिवाशांनी केली असल्याचे दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर मागणीनुसार चौकशी करण्यात आली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीत काय आढळून आले,
- (६) त्यानुसार गैरफायदा घेणाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळींवर मागील ७ वर्षात देखभाल व दुरुस्ती, सर्व कर व सुरक्षा वेतन, साफसफाई करिता रु. १४०.५४ कोटी खर्च आवश्यकतेनुसार करण्यात आलेला आहे.

- (२) अंशतः खरे आहे.
- (३) अशा आशयाचे वृत्त दि.१६.१.२०१५ रोजी दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले आहे.
- (४) होय.
- (५) प्रकाशित झालेले वृत्त वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचे दिसून आले आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

**येवला (जि.नाशिक) येथील नवीन औद्योगिक वसाहतीत पायाभूत
सोईसुविधांसह भुखंड विकसित करण्याबाबत**

(३) * ३४८० श्री.जयवंतराव जाधव, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) येवला (जि.नाशिक) येथील नवीन औद्योगिक वसाहतीच्या भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी उद्योगधंद्याकरिता पाणी, रस्ते आणि विद्युत पुरवठा इत्यादी पायाभूत सोईसुविधांसह भुखंड विकसित करण्याकरिता माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच विंचुर (ता.निफाड, जि.नाशिक) येथील एमआयडीसी ही वार्डन उद्योगासाठी राखीव असल्याने येथे वार्डन उद्योगांबरोबरच इतर कृषी पुरक व अन्य प्रक्रिया उद्योगधंद्यांना परवानगी मिळणेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान शासनाकडे मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग-१ व २ बाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप, कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे, खरे नाही.

तथापि, संपादीत क्षेत्राचे सर्व्हे व डिमार्केशनचे काम पूर्ण झालेले आहे. संपादीत औद्योगिक क्षेत्राच्या आराखड्यास मंजूरी देणे, पायाभूत सोयी सुविधा यांना प्रशासकीय मान्यता देणे याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विचाराधीन आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) येवला, जि.नाशिक येथील संपादीत क्षेत्राच्या आराखड्यास मंजूरी व पायाभूत सोयी सुविधा यांस प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर पायाभूत सोयी सुविधांची कामे महामंडळामार्फत हाती घेण्यात येतील. तसेच विंचूर येथील टप्पा क्र. ३ मध्ये ४० हेक्टर क्षेत्र कृषि पुरक व अन्न प्रक्रिया उद्योगांना देण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यवाही करित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ६ व्या
 आयोगानुसार नियमित वेतन देण्याबाबत**

(४) * ३९२५ श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, डॉ.सुधीर तांबे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : दिनांक ७ फेब्रुवारी, २०१४ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या यादी क्रमांक ६ मधील प्रश्न क्रमांक ४८८४ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगानुसार नियमित वेतन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणती कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) होय, सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेली एकूण रुपये ७३४०.१४ लक्ष इतकी पूर्ण तरतूद समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वितरीत करण्यात आली असून ६ व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कमेसाठी सुधारीत अंदाजपत्रक २०१४-१५ मध्ये रुपये ८३.१६ कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आदिवासी शाळेत शिकणाऱ्या मुलींना सोयीसुविधा पुरविण्याबाबत

(५) * ३९८७ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.माणिकराव ठाकरे, डॉ.सुधीर तांबे, श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी शाळेत शिकणाऱ्या आदिवासी मुलींना अन्न, वस्त्र, पुस्तके, वैद्यकीय सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश मा.उच्च न्यायालयाने शासनास माहे जानेवारी, २०१५ मध्ये दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील वसतीशाळांमधील आदिवासी मुलींना अन्न, वस्त्र, पुस्तके आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी शासनाकडे केली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी आदिवासी मुलींना अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

श्री.विष्णु गवळी यांची वस्तीशाळांमधील आदिवासी मुलींना सोयी सुविधा देण्याबाबतची कोणतीही विनंती शासनास प्राप्त झालेली नाही.

तथापि, अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांचे अधिनस्त शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन व उपोषणादरम्यान केलेल्या मागणीनुसार त्यांना आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. ११/११/२०११, दि.१०/०४/२०१३ व दि. २९/०६/२०१३ वसतीगृहात देय असणाऱ्या सोयी सुविधा देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची विनंती श्री.विष्णु गवळी यांनी दि. ०१/०१/२०१५ रोजीच्या अर्जान्वये केलेली आहे.

(३) व (४) अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या अधिनस्त ७ प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या वसतीगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. ११ नोव्हेंबर, २०११, शासन शुध्दीपत्रक दि. १०.४.२०१३ व शासन शुध्दीपत्रक दि. २९.०६.२०१३ नुसार सोयी-सुविधा पुरविण्याची कार्यवाही प्रकल्प स्तरावर केली जाते.

भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या वसतीगृहांमध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागेअभावी मर्यादा येतात. सदर बाब वगळता इतर आवश्यक सर्व मूलभूत सोयी-सुविधा शासन निकषाप्रमाणे पुरविण्यात येत आहेत. त्याकरीता आवश्यक निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शासकीय वसतीगृहे व शासकीय आश्रमशाळांकरिता शासकीय अथवा खाजगी जमीन संपादित करून त्यावर इमारत बांधण्याचा कार्यक्रम सुरु आहे, जेणेकरून निवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात व आश्रमशाळेत जागेअभावी येणाऱ्या अडचणी दूर होऊन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकतील. आश्रमशाळेतील मुलांना आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. २१ डिसेंबर, २००९ नुसार जेवण तसेच भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ३७ वैद्यकीय पक्षकांची स्थापना केलेली आहे.

**राज्यातील अपंग शाळांना अनुदान देण्यासाठी शाळांची तपासणी
करण्याच्या प्रस्तावाबाबत**

(६) * ३७५५ श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, डॉ.सुधीर तांबे, श्री.खवाजा बेग, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अपंग शाळांना तसेच केंद्रीय आश्रम शाळांना अनुदान देण्यासाठी शाळांची तपासणी करून प्रस्ताव संचालकांकडून शासनस्तरावर सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) उक्त प्रकरणी अद्याप कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) व (३) राज्यातील विनाअनुदान तत्वावरील "अ" श्रेणीतील १२३ अपंगांच्या शाळा/कर्मशाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय दि. १२.३.२०१५ रोजी मंत्रीमंडळाने घेतलेला असून केंद्रीय आश्रम शाळांना अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती प्रदान करणेबाबत

(७) * २८३८ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित तसेच विना अनुदानित व्यावसायिक महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या विविध मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्तीचे प्रदान सत्वर होणेबाबतची मागणी लोकप्रतिनिधीनी (नाशिक) दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजीच्या पत्रान्वये मा.सामाजिक न्यायमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री, मा.वित्त मंत्री यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित महाविद्यालयातील वेतन-वेतनेतर बाबींवरील पूर्तता करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेता सदरचे प्रदान सत्वर करण्याकामी निर्णय घेण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, निर्णयाचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे व सदरील प्रदान केव्हापर्यंत करण्यात येईल, नसल्यास, थकीत शिष्यवृत्ती प्रदान न होण्याची कारणे काय आहेत?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) संबंधित महाविद्यालयातील सन २०१४-१५ या कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रकरणे उपलब्ध निधीनुसार मार्च, २०१५ अखेर निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रकरणे सन २०१५-१६ मध्ये प्राधान्याने निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकारी आणि दलालांकडून
नियमबाह्य भूखंडाची विक्री केली जात असल्याबाबत

(८) * ३११७ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जमिनीच्या बदल्यात १५ टक्के विकसित भूखंड दिला जात असून सदर भूखंड ५ वर्षे विकण्यास मनाई असल्याची अट घालण्यात येऊनही मंडळाचे अधिकारी आणि दलालांकडून आधीच या भूखंडाची विक्री केली जात असल्याचे माहे ३ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानंतर ५ वर्षांची अट शिथिल करून २ वर्षे करण्यात आली तरीही याचा गैरफायदा दलाल घेत असल्याचे उघड होत आहे, याची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती दोषी आढळून येणाऱ्या संबंधितावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच भूसंपादन कायद्यात बदल करण्याबाबत शासन काय कार्यवाही वा उपाययोजना करणार आहे,

(४) अद्याप, याबाबत कार्यवाही केली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१), (२) व (३) हे खरे नाही.

भूखंड हस्तांतरण करण्याची कार्यवाही ही पुर्णपणे पारदर्शक असून, यामध्ये कोणीही दलाल अंतर्भूत असल्याचे निदर्शनास आले नाही व त्यासंबंधीच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या नाहीत.

केंद्र शासनाचा नवीन भूसंपादन कायदा, २०१३ मधून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ च्या अधिनियमास सूट देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरवठा करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील राज्यमार्ग, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांसाठी
निधी उपलब्ध करणेबाबत

(९) * ४५३४ श्री.जयंत पाटील : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अवजड वाहनांची वाहतूक यामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने नादुरुस्त झाले आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आजतागायत शासनाकडून आवश्यक दुरुस्ती व नुतनिकरण न झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासन रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करणार आहे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

तथापि, उपलब्ध होणा-या निधीशी सिमित राहून प्राथम्यक्रमानुसार जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेवून पूर्ण करण्यात आली आहेत. सदरस्थितीत रस्त्यांवरून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

(२) अशी बाब आढळून आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते लोणावळ्यापर्यंत बोगदा तसेच
४ किलोमीटर उन्नत मार्ग बांधण्याबाबत**

(१०) * ४७७३ श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.संदिप बाजोरिया, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते लोणावळ्यापर्यंत बोगदा तसेच ४ किलोमीटर उन्नत मार्ग बांधण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रस्त्याचे सर्वेक्षण झाले आहे काय, या रस्त्याला किती खर्च येणार आहे, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) होय, खालापूर ते कुसगांव (सिंहगड संस्थेपर्यंत) दरम्यान दोन बोगदे, दोन उंच पूल व ३.२ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गासह एकूण १२ कि.मी. लांबीच्या वळणमार्गाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(२) होय. दोन टप्प्यात पूर्ण होणा-या या प्रकल्पाची अंदाजित किंमत (सन २०१०-११ च्या दरसूची नूसार) रु. ५१७० कोटी इतकी असून प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पांढरकवडा (जि.यवतमाळ) तालुक्यातील पुलाचे बांधकाम निधी अभावी रखडल्याबाबत

(११) * ५३९८ श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पांढरकवडा (जि.यवतमाळ) तालुक्यातील दाभा मानकर ते चौफुली या रोडवर दामा मानकर गावालगत नदीवर मंजूर झालेल्या पुलाचे बांधकाम मागील ३ वर्षांपासून रखडल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना दळणवळणाची मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनस्तरावरून पुरेसा निधी उपलब्ध न होणे ह्या कारणामुळे सदरील पुलांचे बांधकाम प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याकरीता निधी पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३) व (४) प्रश्नांकित कामास जून, २०१४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूरी प्राप्त झाली आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीत असून, निधी उपलब्धतेनुसार काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सोलापूर महानगरपालिकेत रमाई आवास योजनेत लाखो रुपयांचा झालेला गैरव्यवहार

(१२) * ६००४ श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी राबविण्याबाबत येणारी रमाई आवास योजना सोलापूर महानगरपालिकेतील सहायक अभियंता सारिका आकुलवार यांनी ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी अशा बाबतचे पत्र विशेष समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनिषा फुले यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान दिलेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने उपरोक्त प्रकरणाची चौकशी केली आहे काय, त्यात त्यांना काय आढळून आले व सदर प्रकरणात कोणकोणत्या अधिका-यांचा समावेश असून त्यांनी एकूण किती रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले,
- (४) सदर प्रकरणात दोषी असणा-या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही, हे खरे नाही.

(२) होय.

(३) या विषयासंदर्भात दि. २०/१२/२०१४ अन्वये एक तक्रार सहाय्यक आयुक्त, सोलापूर यांच्याकडे प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची चौकशी आयुक्त महानगरपालिका सोलापूर यांनी केली असून या प्रकरणात कोणीही अधिकारी / कर्मचारी दोषी नसल्याचे व कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती जिल्ह्यातील परतवाडा देवमाळी येथील अडीच हजार
आदिवासी जोडप्यांचे अनुदान मिळण्याबाबत**

(१३) * ६१६५ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा देवमाळी येथे दिनांक २८ जानेवारी, २०१४ रोजी अडीच हजार आदिवासी जोडप्यांचे सामूहिक विवाह संदर्भात अनुदान प्राप्त होण्यासाठी धारणी प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात न आल्याने प्रत्येक आदिवासी जोडप्यांना अनुदानाचे २० हजार मिळाले नसल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी आदिवासी आयुक्त, अमरावती व प्रकल्प अधिकारी, धारणी यांनी अनधिकृत विवाह अधिकृत करून करोडो रुपयाचा अपहार केल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अडीच हजार आदिवासी जोडप्यांचे अनुदान मिळण्यासाठी कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली विदर्भ युवा शाखा यांचेमार्फत अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे २५०० जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याबाबतचा संबंधित संस्थेचा दिनांक २६.३.२०१४ चा प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे दिनांक २७.३.२०१४ रोजी प्राप्त झाला होता.

तथापी, विवाह सोहळ्याच्या आयोजनास प्रकल्प कार्यालयाची पूर्व परवानगी न घेतल्यामुळे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांमार्फत दिनांक २५.६.२०१४ च्या पत्रान्वये सदरचा प्रस्ताव अमान्य करून पुनश्च संस्थेकडे परत पाठविण्यात आला होता.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील जिल्हा बँकांनी पिक कर्जाचे रुपांतर अल्प मुदतीच्या कर्जात केल्याबाबत

(१४) * ६२५१ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठवाड्यातील काही जिल्हा बँकांनी पिक कर्जाचे रुपांतर अल्प मुदतीच्या कर्जात केल्याच्या घटना माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास उघडकीस आल्या आहेत, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, अगोदरच दुष्काळामध्ये होरपळणा-या शेतक-यांना ६ टक्के ऐवजी १२ टक्के व्याज आकरले जाणार आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, केवळ बँकांची आर्थिक स्थिती खालावेल या भितीने शेतक-यांची परवानगी न घेता पिक कर्जाचे रुपांतर अल्प मुदतीत करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.
 (५) प्रश्न उद्भवत नाही.
-

बीड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची झालेली दुरवस्था

(१५) * ६२७७ श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय विश्रामगृहाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विश्रामगृहाच्या देखभाल दुरुस्ती आणि निगराणीचे योग्य नियोजन नसल्यामुळे अनेक ठिकाणचे विश्रामगृह बंद पडलेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती करून बंद पडलेले विश्रामगृह पुर्ववत सुरु करण्यासाठी शासन कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, वर्षानुवर्षे बंद आणि मोडकळीस आलेल्या विश्रामगृहाची दुरुस्ती आणि देखभाल करण्यास झालेल्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

- (२) बीड जिल्ह्यातील १५ विश्रामगृहांपैकी १३ विश्रामगृहे कार्यान्वित आहेत.
- (३) दोन ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्ह्यातील देहली ते मांडवी रस्त्याची झालेली दुरवस्था

(१६) * ६४७५ श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड जिल्ह्यातील देहली ते मांडवी रस्त्याची दुरवस्था झालेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करावे अशी मागणी येथील जनतेकडून दिनांक १२ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) प्रश्नाधीन रस्त्याचे ५.८ कि.मी. लांबीतील अर्थसंकल्पीय काम प्रगतीत आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**बार्शी (जि.सोलापूर) येथील औद्योगिक वसाहतीसाठी राखीव असणाऱ्या
जमिनीवरील माती व मुरमाचे अवैधरित्या होत असलेले उत्खनन**

(१७) * ६५६५ श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बार्शी (जि.सोलापूर) येथे राज्य औद्योगिक वसाहतीसाठी राखीव असलेल्या शेकडो एकर जमिनीवर राजरोसपणे वीटभट्टीसाठी लागणारी माती व मुरमाचे अवैध उत्खनन होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्याबरोबरच पर्यावरणाचाही झपाट्याने न्हास होत असल्याचे दिनांक ८ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती अवैध उत्खनन करणा-या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची सविस्तर कारणे काय आहेत ?

श्री.सुभाष देसाई : (१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ता.बार्शी (जि.सोलापूर) येथे औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहे. त्या औद्योगिक क्षेत्रातील मौजे गाताची वाडी येथील शिवारात दि. १३/२/२०१५ रोजी सकाळी १०.०० वाजेपूर्वी अज्ञात व्यक्तीने २०० ब्रास मुरुम व ५०० ब्रास मातीचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा न्हास झाला असे म्हणणे संयुक्तीक नाही.

(२) व (३) सदर क्षेत्रात अवैधरित्या होणाऱ्या मुरुम व मातीचे उत्खनन बंद करण्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत असे उप अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी तहसिलदार, ता.बार्शी, जि.सोलापूर यांना दि. ३०/३/२०१५ च्या पत्रान्वये कळविले आहे. तसेच पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, बार्शी शहर यांच्याकडे देखील तक्रार नोंदविण्यात आली असून त्याअनुषंगाने त्यांनी गु.र.क्र. ३१/२०१५ हा दि. ३१/३/२०१५ रोजी भा.दं.वि. संहितेच्या कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविलेला असून पोलीसांकडून पुढील तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाबाबत

(१८) * ६५७५ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात काही कामे अर्धवट राहिल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याच्या निषेधात पिपळगांव (बसवंत) नाशिक येथे दिनांक ७ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास उपरोक्त कामे अर्धवट राहण्याची कारणे काय आहेत व ती तातडीने पूर्ण करण्याबाबत कोणती उपाययोजना केली आहे,
- (३) या बाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) कामातील वाव बदलामुळे सात ठिकाणचे काम अपूर्ण आहे.

ओझर येथे मंजूर वाहन भूयारी मार्गाच्या ऐवजी १.५ कि.मी. चा उड्डाणपूल आणि चिंचखेड जंक्शन येथे उड्डाणपूल बांधणे अशा मागण्या करून स्थानिक नागरिकांनी काम थांबविले. परंतु, स्थानिक नागरिक आणि महसूल अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर या प्रकरणी तोडगा काढण्यात आला आहे.

कामामधील वाव बदलास तत्त्वतः मान्यता मिळाली असून, वाव बदलाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर उर्वरित काम हाती घेण्यात येणार आहे.

(३) सवलतदाराने वाहन भूयारी मार्ग/पादचारी भूयारी मार्ग व उड्डाण पुलाचे सुधारित संकल्पचित्र सादर केले असून, पडताळणी नंतर प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कुर्ला यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

**राज्यातील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयामधील विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीपासुन वंचित रहावे लागल्याबाबत**

(१९) * ६५९८ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयामधील विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणा-या शिष्यवृत्तीतून शिकवणी शुल्क शैक्षणिक संस्थेत भरले जाते व ठरलेली रक्कम बँक खात्यात जमा केली जाते परंतु मागील तीन वर्षांपासून ही रक्कम सदरील विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटके यांच्यासह ओबीसी संवर्गात मोडणा-या असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासुन वंचित रहावे लागल्याचे दिनांक २६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच एक लाखा पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबातील वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम मागील तीन वर्षांपासून संबंधित विद्यार्थ्यांना दिली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग एक व दोन बाबतीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्वरित देण्याबाबत शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) हे अंशतः खरे आहे.

अनुसूचित जाती, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र. व इ.मा.व.या प्रवर्गासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आलेली असून ज्या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नाहीत. ज्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देय नाही त्यांचे अर्ज व ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयास विहित वेळेत सादर केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्रलंबित राहिली आहे. तसेच तरतूदीअभावी शिष्यवृत्तीची काही प्रकरणे प्रलंबित आहेत.

(२) मागील तीन वर्षातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीचे वाटप संबंधित विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहेत.

(३) ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत त्या महाविद्यालयांना अर्ज त्वरित सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती प्राधान्याने अदा करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मोखाडा-खोडाळा (जि.पालघर) येथील रस्ता अत्यंत दयनीय स्थितीत असल्याबाबत

(२०) * ४६५३ श्री.आनंद ठाकूर, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.राहुल नार्वेकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोखाडा-खोडाळा (जि.पालघर) या मुख्य रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडून रस्ता पूर्णपणे खचलेल्या स्थितीत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याची शासनाने पाहणी वा चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने सदर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, कारवाईस होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांमधील नादुरुस्त सोलर वॉटर हिटर
व बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत**

(२१) * ३४८५ श्री.जयवंतराव जाधव, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मार्च, २०११ मध्ये आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये बसविलेले ५० टक्क्यांहून अधिक वसतिगृहांमधील सोलर वॉटर हिटर नादुरुस्त झाल्यामुळे ऐन हिवाळ्यात वसतीगृहातील शालेय विद्यार्थ्यांना थंड पाण्याने स्नान करावे लागत असल्याची गंभीर बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांमधील सोलर वॉटर हिटर खरेदी व बायोमेट्रिक यंत्रणा बसविणे या प्रकरणांमधील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने दिनांक १४ जानेवारी, २०१५ पर्यंत शासनास चौकशी अहवाल सादर करणे अपेक्षित होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग (२) बाबत समितीने शासनास अहवाल सादर केला आहे काय,

(४) असल्यास, सदर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने शासनामार्फत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांमधील नादुरुस्त सोलर वॉटर हिटर व बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शासनामार्फत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) शासकीय आश्रमशाळा/वसतीगृहांना पुरविण्यात आलेले सोलर वॉटर हिटर व आश्रमशाळा /वसतीगृहांना पुरविण्यात आलेले बायोमेट्रिक संयंत्रे काही ठिकाणी नादुरुस्त असल्याच्या व याप्रकरणी संबंधित पुरवठादार संस्थेने केलेले दुर्लक्ष याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कंपनीशी झालेल्या कराराप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली किंवा कसे याबाबतची चौकशी करण्याकरिता या विभागाच्या दि. १६-०४-२०१४ च्या शासन निर्णयान्वये सचिव व विभागीय चौकशी अधिकारी (१), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. दि. २८-०८-२०१४ च्या शासन निर्णयान्वये सदर समितीस चौकशी अहवाल सादर करण्यास दि. १४-०१-२०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, अजूनही संबंधित काही अधिकारी यांचेकडून माहिती घेणे प्रलंबित असल्याने चौकशी समितीने केलेल्या मागणीस अनुलक्षून चौकशी समितीस दि. १४-०७-२०१५ पर्यंत अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

(५) सोलर वॉटर हिटर तसेच बायोमेट्रिक यंत्राची दुरुस्ती करण्यासाठी पुरवठादारासोबत असलेल्या करारनाम्यानुसार पुरवठादारास वेळोवेळी पत्र /नोटीस देण्यात आलेल्या आहेत.

चौकशी समितीच्या अहवालानंतर योग्य ती आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन देण्याबाबत

(२२) * ३९३६ श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, डॉ.सुधीर तांबे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी : तारांकित प्रश्न क्रमांक ४८९६८ ला दिनांक ६ जून, २०१४ रोजी दिलेल्या उत्तरासंदर्भात :- सन्माननीय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यात ५० समाजकार्य महाविद्यालये असून त्यात ५६३ शिक्षक व ७३७ शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन सहा महिन्यांपासून देण्यात आले नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांने वेतन तातडीने देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) व (३) सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेली एकूण रुपये ७३४०.१४ लक्ष इतकी पूर्ण तरतूद समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वितरीत करण्यात आली असून ६ व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कमेसाठी सुधारीत अंदाजपत्रक २०१४-१५ मध्ये रुपये ८३.१६ कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर रस्त्यांच्या
चौपदरीकरणाचे काम बंद असल्याबाबत

(२३) * ३९९६ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.नरेंद्र पाटील, अॅड.निरंजन डावखरे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, डॉ.सुधीर तांबे, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम सध्या बंद आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच उपाययोजना केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

(२) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पळस्पे ते इंदापूर रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे कामामध्ये विलंब होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य व संवेदनशील क्षेत्र मधील राष्ट्रीय वन्यजीव मंडळ यांची मंजूरी प्राप्त होणे व सिडकोची अस्तित्वातील पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी स्थलांतरीत करणे व मौजे काराव येथील भूसंपादन व वडखळ बाहय वळणाकरीता मिठागराची जागा वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय भारत सरकार यांचेकडून हस्तांतरीत होणे, राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढणे व उद्योजकामार्फत काम करण्याची संध गती ही कारणे आहेत.

(३) वरील बाबीची पुर्तता करण्याकरीता संबंधीत कार्यालयांशी पत्रव्यवहार व बैठका घेण्यात येतात. तसेच उद्योजकास कि.मी. २०/१०० ते कि.मी. ८४/००० या लांबीताल कामे हे माहे मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वणी (ता.कळवण, जि.नाशिक) येथील श्री संप्तश्रृंगी गडावरील
पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत**

(२४) * २८३२ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वणी (ता.कळवण, जि.नाशिक) येथील श्री संप्तश्रृंगी गडावर सुरु असलेल्या भूमिगत गटारीच्या कामादरम्यान पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन तुटल्याने दिड महिन्यापासून गडावरील बहुतांश ग्रामस्थांचा पाणीपुरवठा बंद असल्याचे दिनांक ०७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुख्य पाईपलाईन तुटून पाणीपुरवठा बंद झाल्याने गडावरील रहिवाशी/ महिलावर्ग यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतांना संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराने मात्र पाईपलाईन नसल्याचे सांगून कामाकडे दुर्लक्ष करित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, श्री.संप्तश्रृंगी गडाचे धार्मिक व अध्यात्मिक महत्व विचारात घेता तेथील पाणीपुरवठा सुरळीत होणेबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदरची पाणीपुरवठ्याची वाहिनी संबंधीत ग्रामपंचायतीची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संप्तश्रृंगी गड येथे भूमिगत गटारीचे काम सुरु असताना पाणीपुरवठा योजनेतील वितरणाच्या वाहिनीचा १ ते १.५० मीटर लांबीतील भाग तुटला होता. सदर पाणीपुरवठा वाहिनीची दुरुस्ती २ दिवसात करण्यात आली असून सदयस्थितीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

(२) ते (४) प्रश्न उद्भवत नाही.

**दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरसाठी शेतक-यांच्या
जमिनी संपादित केल्याबाबत**

(२५) * ४५३५ श्री.जयंत पाटील : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील दिल्ली ते मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर प्रकल्पासाठी रा.मा.क्र.९२ व ९७ चे आठपदरीकरण करण्याचा प्रस्ताव तत्कालीन शासनाने अंमलात आणला असून रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १४८ गाव बाधीत होणार आहेत हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सुधागड, मुरुड, खालापूर, रोहा या ४ तालुक्यातील ८५ गावे तर म्हसळा, श्रीवर्धन व माणगाव या ३ तालुक्यातील ६३ गावातील जमिनी संपादित केल्याने येथील शेतक-यांवर उपासमारीची वेळ येणार हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या महामार्गाचा प्रस्ताव मंजूर करताना प्रकल्पग्रस्तांचा विचार केला आहे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदर प्रस्ताव प्राथमिक स्तरावर असून उद्योग विभागातर्फे प्रकल्पाचे समन्वय करण्यात येते. रस्त्याच्या अनुषंगाने तांत्रिक बाबी करिता सार्वजनिक बांधकाम विभाग सहकार्य करते.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यातील अपंग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याबाबत

(२६) * ६००५ श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यात अपंगाची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शासकीय कार्यालयात विशेषतः सोलापूर येथील अपंग विकास महामंडळातील अधिकारी अपमानास्पद वागणुक देत असल्याने प्रस्तुत प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा तेथील मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष राणी बनपट्टे यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निवेदनाद्वारे दिलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जिल्ह्यातील पंढरपूर, बारशी, आकलुज (माळशिरस) या तालुक्यातील अपंगाची अनेक प्रकरणे महामंडळाकडे प्रलंबित असून जिल्ह्यातील १० तहसिल कार्यालयात अपंगाची कामे केली जात नाहीत, अपंगांना जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस पत्राची अट रद्द करावी व इतर मागण्याही त्यांनी सदर निवेदनामध्ये नमूद केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली आहे काय, त्यात त्यांना काय आढळून आले, त्यानुसार शासनाने त्यांच्या मागण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) हे अंशतः खरे आहे. मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष राणी बनपट्टे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दि. २९/१२/२०१४ रोजी जिल्ह्यातील बोगस अपंगाचा शोध कधी घेणार अशा विषयांचे निवेदन दिले आहे.

(२) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात-०२ व बार्शी तालुक्यात-०३ अशी एकूण ०५ अपंगाची प्रकरणे प्रलंबित असून त्या कर्जदारांच्या अर्जाची छाननी करून त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सर्व तहसिल कार्यालयात अपंगाची कामे केली जातात. व्यवस्थापकीय संचालक, अपंग वित्त व विकास महामंडळ यांचेकडील अभिप्रायानुसार महामंडळातील अपंगाबाबतच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता जिल्हा परिषद सदस्य किंवा तत्सम सदस्यांच्या शिफारशीची आवश्यकता नाही.

(३) जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळ, सोलापूर यांचेकडून वरील प्रकरणांची चौकशी चालू असून कर्ज मंजूरीचे प्रलंबित प्रस्ताव अपंग वित्त विकास महामंडळाकडे पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

निफाड (जि.नाशिक) तालुक्यातील रस्त्यांच्या कामात झालेला गैरव्यवहार

(२७) * ६१६६ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निफाड (जि.नाशिक) तालुक्यातील दोन रस्त्यांची कामे न करताच कामे पूर्ण करण्यात आल्याचे दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार ठेकेदारावर तसेच ठेकेदाराला मदत करणा-या संबंधित अधिकारी /कर्मचारी यांचेवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सार्वजनिक बांधकात विभागात ई-टेंडरींग न करता कोटयवधी रुपयांची
कामे होत असल्याबाबत**

(२८) * ६२९४ श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने आणि कार्यालय यांचे नुतनीकरण करताना कामाचे ई-टेंडरींग झाले नसल्याची बाब सकाळ इन्व्हेस्टीगेशन टीमने दिनांक १५ फेब्रुवारी वा त्यासुमारास निदर्शनास आणली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी नुतनीकरणासाठी किती खर्च झालेला आहे,
- (३) असल्यास, शासनाने ३ लाख रुपये पेक्षा अधिक किंमतीची कामे ई-टेंडरींगद्वारे करण्याचे आदेश दिलेले असतानाही उक्त कामे विना निविदेची करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, बेकायदेशीररितीने निविदा न काढता कोणत्या निष्कर्षाने कोटयावधी रुपयांची कामे केल्याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (५) उक्त प्रकरणी झालेली अनियमितता व बेकायदेशीरपणा याबाबत संबंधित दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अशा आशयाचे वृत्त दैनिक "सकाळ" मुंबई या वृत्तपत्रामध्ये दिनांक ३/२/२०१५ रोजी प्रसिध्द झाले आहे.

- (२) कामे प्रगतीत आहेत. अद्याप खर्च झालेला नाही.
- (३) हे खरे नाही.

विनानिविदा कामे करण्यात आलेली नाहीत. प्रचलित नियमाप्रमाणे कामांचे वाटप करण्यात आले असून सदर कामे प्रगतीत आहेत.

- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**निकृष्ट सॉफ्टवेअरमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती आवेदन
भरण्यापासून वंचित असल्याबाबत**

(२९) * ६४९२ श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड येथे शैक्षणिक वर्ष संपत असतांना सुद्धा भारत सरकार शिष्यवृत्तीचे वाटप झालेले नाही मास्टेक नावाच्या निकृष्ट सॉफ्टवेअरमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती आवेदन भरण्यासाठी अद्यापही वंचित असल्याचे दिनांक ११ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनाने चौकशी करून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) ई-शिष्यवृत्ती योजनेतर्गत ऑनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दिनांक ३१ मार्च, २०१५ पर्यन्त मुदतवाढ देण्यात आलेली होती. नांदेड जिल्ह्यामध्ये सन २०१४-१५ या वर्षामध्ये ४४६४२ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरले आहेत. त्यापैकी ३७७६५ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले असून २४२५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटपाची कार्यवाही सुरु आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव जिल्हा बँकेचे चेअरमन व कार्यकारी समितीच्या संचालकांनी पैसे मोजण्याच्या मशीन खरेदीत गैरव्यवहार केल्याबाबत

(३०) * ६५७६ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगांव जिल्हा बँकेचे चेअरमन व कार्यकारी समितीच्या संचालकांनी पैसे मोजण्याच्या मशीन खरेदीत ७ लाख ६ हजार ७८० रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने पुढे कोणती कारवाई करण्यात आली,
- (३) या प्रकाराची अद्याप चौकशी केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री.चंद्रकांत पाटील : (१) जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोट काऊंटींग मशीन खरेदी संदर्भातील डॉ.सतीष भास्करराव पाटील, वि.स.स. (एरंडोल-पारोळा) यांचा दिनांक ०५.०१.२००५ चा तक्रार अर्ज विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दिनांक ०७.०२.२०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे यांना चौकशी करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.

- (२) चौकशी अहवाल अद्याप अप्राप्त असल्याने पुढील कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (३) अद्याप चौकशी सुरु असून विलंब झालेला नाही.
-

**त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता डहाणू-जव्हार-नाशिक
या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याबाबत**

(३१) * ४६५४ श्री.आनंद ठाकूर, श्री.सुनिल तटकरे, श्री.राहुल नार्वेकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २०१५ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे आयोजित कुंभमेळ्याकरिता डहाणू-जव्हार-नाशिक या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव २०१३ मध्ये मंजूर होऊनही या ठिकाणी चौपदरीकरण करण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने सदर रस्त्याच्या चौपदरीकरणास होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) सन २०१५ मध्ये आयोजित कुंभमेळ्याच्या ठिकाणी होणारी वर्दळ व अपघात होऊ नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२) व (३) प्रश्नाधीन त्र्यंबकेश्वर ते नाशिक या लांबीतील मंजूर चौपदरीकरणाची कामे पूर्ण करण्याची मुदत जुलै, २०१५ पर्यंत असून सदरची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(४) सदरचे रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात येत आहेत.

**केंद्राने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या १४५ एसईझेड पैकी फक्त २५ एसईझेड
प्रकल्प कार्यान्वित झाल्याबाबत**

(३२) * ४८२० श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्र शासनाने राज्यासाठी मंजूर केलेल्या १४५ एसईझेड पैकी फक्त २५ एसईझेड प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे दिनांक २१ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त एसईझेड मधील ३७ प्रकल्प शासनाने रद्द केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यासाठी मंजूर असलेले प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी शासनमार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) व (२) केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एकूण १३९ विशेष आर्थिक क्षेत्रांना तत्वतः / अंतिम / अधिसूचित या प्रकारात मान्यता प्रदान केली आहे. त्यापैकी ६१ प्रकल्पाच्या विकासकांनी ना-अधिसूचित / माघार घेतली आहे. ५२ अधिसूचित विशेष आर्थिक क्षेत्रामधून २५ विशेष आर्थिक क्षेत्र कार्यान्वित झाले आहेत. (३) राज्य शासनाने विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी मा.मंत्री (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आर्थिक क्षेत्रांचे प्रस्तावांच्या छाननी करण्याच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी समितीचे गठन केले असून, विशेष आर्थिक क्षेत्राच्या अडचणी जलद गतीने सोडविण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदान समितीचे गठन करण्यात आले आहे. शासनाने विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासकांना व घटकांना मुद्रांक शुल्कातून सूट, मूल्यवर्धित कराचा कालबद्ध पध्दतीने परतावा, अकृषिक आकारणीतून सूट तसेच गौण खनिजाच्या स्वामीत्वधन आकारणीतून सूट देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक १५ /१०/२०११ रोजी निर्गमित केला आहे. विशेष आर्थिक क्षेत्र व निर्यात प्रवण घटक यांच्यासाठी नवीन उपाययोजना आखण्यासाठी स्वतंत्र धोरणाचा मसुदा तयार करण्यात येत आहे.

मालेगांव (जि.नाशिक) येथील औद्योगिक वसाहत कार्यान्वयीत करणेबाबत

(३३) * ५३३६ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालेगांव (जि.नाशिक) येथील औद्योगिक वसाहतीसाठीच्या भूमी संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे काय,
- (२) असल्यास, मालेगांव येथे औद्योगिक वसाहत निर्माण करून त्यास 'डी' झोनचा दर्जा देण्याबाबतची घोषणा मा.उद्योग मंत्र्यांनी दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास नाशिक येथे केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रदिर्घ काळापासून प्रस्तावित औद्योगिक वसाहत कार्यान्वीत होणेचे अनुषंगाने पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप भूमी संपादन व अन्य प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यास प्रस्तुत कार्यवाहीस होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत व सदरील कार्यवाही केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) मालेगाव औद्योगिक क्षेत्राकरीता मौजे सायने (बुदुक), ता.मालेगाव, जि. नाशिक येथील ११३.४८ हे. आर क्षेत्र दि. १५/०५/१९८९ रोजी अधिसूचित करण्यात आले होते. त्यापैकी ९७.७८ हे. आर क्षेत्र वगळून उर्वरित १५.७० हे. आर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संपादन केले होते. त्या क्षेत्रावर महामंडळाने ६४ भूखंडांचे आरेखन केले असून, सर्व भूखंडांचे वाटप करण्यात आलेले आहे.

तदनंतर सदर क्षेत्रालगत असलेल्या मौजे सायने (बुद्रुक) येथील खाजगी ९४.२९ हे. आर व सरकारी १८.९१ हे. आर असे एकूण ११३.२० हे. आर क्षेत्र दि. १२/०१/२००७ रोजी अधिसूचित करण्यात आले आहे. त्यापैकी सर्व खाजगी क्षेत्राचा संमतीदर्शक निवाडा करण्यात आला असून निवाड्याची रक्कम रु. ३५, ८५, ०५, २२८/- उप विभागीय अधिकारी, मालेगांव यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोबदला रक्कमेचे वाटप सुरु असून ३७.६० हे. आर क्षेत्राचा महामंडळाकडे ताबा प्राप्त झालेला आहे.

मालेगांव औद्योगिक क्षेत्रासाठी मौजे सायने (बुद्रुक) येथील ४९४.२३९१ हे. आर व मौजे सायने (खुर्द) येथील ८७.५३ हे. आर असे एकूण ५८१.७६९१ हे. आर क्षेत्राची अधिसूचना दि. १९/०२/२००९ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून जिल्हाधिकारी, नाशिक यांचे स्तरावर वाटाघाटीने नुकसान भरपाईचा दर निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(२) सामुहिक प्रोत्साहन योजना, २००७ अंतर्गत मालेगांव तालुक्याचा समावेश "डी+" झोन मध्ये करण्यात आलेला आहे.

(३) व (४) मालेगाव औद्योगिक क्षेत्रासाठी भाग-१ येथे नमूद केलेले क्षेत्राच्या अनुषंगाने भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत आहे.

**पनवेल व कर्जत तालुक्यातील (जि.रायगड) आदिवासी विद्यार्थ्यांना
 सोयीसुविधा उपलब्ध करणेबाबत**

(३४) * ४५३६ श्री.जयंत पाटील : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल व कर्जत (जि.रायगड) तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून सोयीसुविधा, स्कॉलरशिप, कमी दर्जाचे भोजन, पाणी व्यवस्था, शैक्षणिक सुविधा अपु-या असल्याने त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यार्थी अन्नत्याग उपोषणास माहे डिसेंबर, २०१४ वा त्या सुमारास बसले होते हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठेकेदारांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याबाबत कोणती उपाययोजना केली आहे वा करणार आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय हे खरे आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड यांच्या अंतर्गत आदिवासी मुला/मुलीचे शासकीय वसतीगृहामधील विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्या मागण्यासंदर्भात दि. १९.१२.२०१४ रोजी सायंकाळ पासून शासकीय मुलांचे वसतीगृह, पनवेल येथे उपोषण सुरु केले होते.

(२) व (३) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या अंतर्गत शासकीय वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवठादारांकडून सुरळीतपणे व शासन नियमाप्रमाणे भोजनाची व्यवस्था सुरु आहे. त्यामुळे दिरंगाई झाल्याचा प्रश्न उद्भवत नाही. आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात ई- निविदा प्रणालीचा वापर करून भोजन ठेक्याद्वारे भोजन व्यवस्था चालविण्यासाठी निविदा मागविल्या जातात. सदर निवेदनातील अनुसूचित जमातीच्या महिला बचत गट, आदिवासी सेवा संस्था अथवा वैयक्तिक ठेकेदार यांना प्राधान्य देऊन वसतिगृहाचे भोजनठेके मंजूर केले जातात.

**सार्वजनिक बांधकाम उपविभाग दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर अंतर्गत
 रस्त्याच्या कामात केलेल्या गैरव्यवहाराबाबत**

(३५) * ६०११ श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सार्वजनिक बांधकाम उपविभाग दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर येथील उपअभियंता, शाखा अभियंता व ठेकेदार यांनी संगनमताने सन २०१२ ते २०१४ या कालावधीत भंडारकवठे- निंबर्गी-मंद्रुप, कुंदलगांव-तेलगांवसीता, विंचुर-कुंदलगांव, तेलगांवभीमा-भंडारकवठे, सादेपुर-बाळगी, बाळगी-भंडारकवठे, माळकवठे-लवंगी, कारकल-औज (मंद्रुप), नांदणी-मंद्रुप, करघोट-टाकळी, बरुर-टाकळी, इतरसंग-कुडल, कुडल-बरुर, औराद-बरवनगर, औराद-बोळकवठा, होवमुर्गी-औराद, विंचुर-कुसुर, राजुर-होनमुर्गी, सुंजवाड-औराद, मनमोळी-वागी इत्यादी कामे करताना सदरील कामावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून तेथील खड्डे बुजवताना साधा मुरुम टाकण्यात आल्याने वरील पैकी अनेक रस्ते मोठ्याप्रमाणात सध्या खराब झालेले आहेत हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली आहे काय, त्यात त्यांना काय आढळून आले, सदर प्रकरणात कोणकोणते अधिकारी दोषी आढळून आले आहेत, त्यात त्यांनी एकूण किती रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे,

(३) सदर प्रकरणात दोषी असणा-या अधिका-यांवर कोणती कारवाई केली आहे, वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप शासनाने वरील प्रकरणाची चौकशी केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३) व (४) प्रश्नाधीन कामांची चौकशी दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पुणे यांच्याकडे आदेशित करण्यात आली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

**चिखलदरा येथील डोमा शासकीय आदिवासी आश्रम शाळेत
 सोयी सुविधांच्या अभावाबाबत**

(३६) * ६१८० श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे :

सन्माननीय **आदिवासी विकास मंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या आदिवासी विभागामार्फत चिखलदरा येथील डोमा शासकीय आदिवासी आश्रम शाळेत अपुरे व निष्कृष्ट जेवण, शासनाच्या सोयी सुविधांच्या अभावाबाबत धारणी प्रकल्प कार्यालयाने चौकशी आदेश दिले असल्याची बाब दिनांक ३० डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली आहे काय,
- (४) अद्याप, कारवाई करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

यासंदर्भात दि. २४-१२-२०१४ रोजी दै. लोकमत मध्ये सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याबाबत बातमी छापण्यात आली होती. त्याअनुषंगाने सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), प्रकल्प कार्यालय, धारणी यांनी सदर शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याबाबत आवश्यक त्या सूचना शाळा व्यवस्थापनास दिलेल्या आहेत.

(२), (३) व (४) दि.२४-१२-२०१४ रोजी दै. लोकमत मधील बातमीच्या अनुषंगाने जरीदा केंद्राचे केंद्र प्रमुख यांनी दि. २५-१२-२०१४ रोजी प्रत्यक्ष चौकशी केली. सदर भेटीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मानकाप्रमाणे जेवण दिल्याचे दिसून आले. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा दिल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सोयी सुविधा व्यवस्थित पुरविणेबाबत मुख्याध्यापक, अधीक्षक यांना ताकीद देण्यात आली आहे.

माहुर (जि.नांदेड) शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था

(३७) * ६४९६ श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम

(सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माहुर (जि.नांदेड) शहरात आगमनासाठी पुसद व किनवट घाट हे रस्ते असून हे दोन्ही घाट रस्ते अपघातग्रस्त बनले आहेत तसेच माहूर प्रशासकीय इमारतीकडे जाणा-या रस्त्याची दुरवस्था झाली असून तसेच शहरातील बसस्थानक ते विश्रामगृह या मुख्य मार्गावर अतिक्रमण झाल्याचे दिनांक १२ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

पुसद व किनवट घाट रस्ता हा घोटी-सारखणी-वाई-माहूर ते प्ररामा ६८ या राज्यमार्ग क्र. २६५ चा भाग आहे. प्रश्नांकित रस्त्याची लांबी ३.०० किमी असून या भागातील रस्ता सुस्थितीत असून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

प्रशासकीय इमारतीकडे जाणारा रस्ता नगर पंचायत, माहूर यांच्या ताब्यात असून वैशिष्टपूर्ण योजनेतून १२ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम करण्यात येणार असून रस्त्याचे रेखा नकाशे मंजूरीसाठी शासनास सादर केले आहेत.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :

मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण

सचिव,

महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.